



महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-मध्य उप-विभाग

वर्ष २०११ अंक १४]

शुक्रवार, जुलै ८, २०११/आषाढ १७, शके १९३३

[पृष्ठे २०, किंमत : रुपये २०.००

असाधारण क्रमांक ६८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांबवतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ जुलै २०११

अधिसूचना

प्राक्तिक महानगरपालिका अधिनियम, १९४९.

क्रमांक एमएमसी. २०१०/प्र.क्र.५/नवि-३२(१).—मुंबई प्राक्तिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा मुंबई ५९) याच्या कलम ४५६अ कलम २६५अ अन्वये महाराष्ट्र शासनास प्रदान करण्यात आलेल्या आणि त्यास त्याबाबतीत समर्थ करण्यात आलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून व कलम ४५६अ च्या पोट-कलम (२) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर, महाराष्ट्र शासन पुढील नियम करित आढेत, ते असे :—

१. संक्षिप्त नाव.—या नियमांना, “ मुंबई प्राक्तिक महानगरपालिका (इमारतीचे परिनिरीक्षण) नियम, २०११ ” असे म्हणावे.

२. व्याख्या.—(१) या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,—

(क) “ अधिनियम ” याचा अर्थ, मुंबई प्राक्तिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा मुंबई ५९), असा आहे;

(ख) “ नमुना ” याचा अर्थ, या नियमांना जोडलेला नमुना, असा आहे;

(ग) “ कलम ” याचा अर्थ, अधिनियमाचे कलम, असा आहे;

(घ) “ बांधकाम अभियंता ” याचा अर्थ महानगरपालिकेकडे नोंदणीकृत बांधकाम अभियंता असा आहे.

(२) या नियमांमध्ये वापरण्यात आलेले परंतु इथे व्याख्या न केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना, अधिनियमांमध्ये अनुक्रमे नेमून दिल्याप्रमाणेच अर्थ असेल.

(१)

३. बांधकामाचे परिनिरीक्षण.—(१) या अधिनियमाच्या कलम २६५अ मधील तरतुदीनुसार इमारत बांधकामदृष्ट्या सुरक्षित आहे बांधकाम अभियंत्याकडून करण्यात येणाऱ्या परिनिरीक्षणात इमारतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांधकाम अभियंत्याची नपसणी अविघातक धारणा घेऊन इतर बांधकामां व त्यासंबंधीच्या अधिलेखाची तपासणी करून करण्याचा समावेश असेल. इमारतीच्या परिनिरीक्षणानंतर नमुना "ख" मधील निरीक्षण अहवालासोबत नमुना "क" मधील बांधकाम सुरक्षित प्रमाणपत्र बांधकाम अभियंत्याकडून सादर करण्यात येईल.

(२) वरील खंड (१) अन्वये नमुना "क" नुसार सादर केलेल्या बांधकाम सुरक्षित प्रमाणपत्रात इमारतीची बांधकामदृष्ट्या सुरक्षा राखण्याकरीत कोणत्याही दोष निवारक उपाययोजनांच्या शिफारशी करण्यात आल्या असतील तर, महानगरपालिका आयुक्त, नोंदणीकृत बांधकाम अभियंत्याच्या पर्यवेक्षणाखाली आणि त्यांच्या समाधानाने उक्त दोषनिवारक उपाययोजना नोंदणीकृत नमूद कालावधीत करण्यासाठी मालक / भोगवटादार यांना निदेश देणारी नमुना "ग" मध्ये तरतूद केल्याप्रमाणे मालक/भोगवटादार यांना नोंदीस देईल.

(३) वरील खंड (२) अन्वये देण्यात आलेल्या नोंदणीसोबत करारनिविष्ट केलेल्या विहित कालावधीत दोषनिवारक दुरुस्त्या पार पाडण्यास मालक / भोगवटादार कसूर करीत असेल तर, महानगरपालिका आयुक्त बांधकाम अभियंत्याला नियुक्त करून, दोष निवारक दुरुस्त्या पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेईल. अशा प्रकारे करण्यात आलेला खर्च मालकाकडून/भोगवटादाराकडून वसूल करण्याची नोंदीस नमुना "घ" मध्ये देईल.

४. बांधकाम अभियंत्याच्या नोंदणीसाठी अर्हता आणि पात्रता निकष.—या अधिनियमाच्या कलम २६५अ आणि नियम ३ अन्वये तरतूद केलेल्या प्रयोजनाकरिता खालील अर्हता व अनुभव धारण करीत असल्याशिवाय कोणतीही व्यक्ती, बांधकाम अभियंता म्हणून महानगरपालिकेने नोंदणी करण्यास पात्र असणार नाही :—

(क) कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय किंवा विदेशी विद्यापीठामधील स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा सनदी अभियंता किंवा भारतीय अभियांत्रिकी संस्थेच्या समतुल्य विदेशी संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहयोगी सदस्य ; आणि

(ख) संकल्पचित्र काढण्याचा व क्षेत्र कामे करण्याचा बांधकाम अभियंता व्यवसायामधील किमान ३ वर्षांचा अनुभव परंतु असे की, पोट-कलम (ख) मध्ये करारनिविष्ट केलेला ३ वर्षांच्या अनुभवाचा निकष :—

(१) बांधकाम अभियंता या शब्दातील कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठाची किंवा विदेशी विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत ; २ वर्षे ; आणि

(२) बांधकाम अभियंता या विषयातील डॉक्टरेट धारण करणाऱ्या व्यक्तीबाबत, एक वर्षांपर्यंत शिथिल करण्यात येईल.

५. बांधकाम अभियंत्यांची नोंदणी.—(१) नियम ४ मध्ये नमूद केलेली अर्हता धारण करणारी व्यक्ती बांधकाम अभियंता म्हणून नोंदणीसाठी नमुना "ड" नुसार महानगरपालिकेकडे अर्ज करील.

(२) आयुक्त, अर्जाची छाननी केल्यावर महानगरपालिकेत नोंदणी केलेला बांधकाम अभियंता म्हणून काम करण्यास नमुना "च" नुसार नोंदणी प्रमाणपत्र देईल. हे प्रमाणपत्र निर्गमित केल्याच्या दिनांकापासून तीन वर्षांसाठी वैध असेल. त्यानंतर त्याचे नूतनीकरण करावे लागेल.

(३) अर्जासोबत रु. १,००० इतके ना परतावा नोंदणी शुल्क भरावे लागेल. नूतनीकरणाचे वेळेस रु. २५० भरावे लागेल.

५/३०

नमुना "क"

[नियम ३(१) गहा]

बांधकाम सुविधा प्रमाणपत्र

प्रति,

विषय.— येथे असलेल्या इमारत क्रमांक च्या संबंधात मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ याच्या कलम २६५अ अन्वये बांधकामाचे परिनिरीक्षण.

संदर्भ.—

मो/आम्ही, खालील सही करणार, नोंदणी क्रमांक असलेले पर्यंत वैध असलेले, बांधकामाचे परिनिरीक्षण वस्तुकीरिता महानगरपालिकेकडे नोंदणीकृत केलेला/केलेले बांधकाम अभियंता आहे/आहोत.

मला/आम्हाला, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ याच्या कलम २६५अ अन्वये तरतूद केल्याप्रमाणे बांधकामाचे परिनिरीक्षण करण्याकरिता जमिनीवरील येथे असलेल्या उपरोक्त इमारत क्रमांक चे मालक/भोगवटादार श्री. यांच्याकडून बांधकाम अभियंता म्हणून नियुक्त केले आहे.

मो/आम्ही, तपासणे उद्देशाने संविस्तार मंडणी केलेल्या काकेशीनसदृश उपरोक्त इमारतीच्या बांधकामाचे परिनिरीक्षण केले आहे. मो/आम्ही याद्वारे, प्रमाणित करित आहे/आहोत की, मो/आम्ही, इमारतीच्या सर्व बांधकामविषयक घटकांची व्दक्षितता: पाहणी आणि तपासणी केली आहे.

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ याच्या कलम २६५अ अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे इमारतीच्या तपासणीच्या अंतिम पडताळणीच्या आधारे मो/आम्ही पुढीलप्रमाणे प्रमाणपत्र सादर करित आहे/आहोत :—

"मो/आम्ही प्रमाणित करित आहे/आहोत की, उपरोक्त इमारत ही बांधकामदृष्ट्या संपूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर आहे. या टप्प्यात कोणत्याही दुरुस्तोचो आवश्यकता नाही. बांधकाम मानवी वस्तीकरिता योग्य आहे. तथापि, इमारतीचे आयुष्यमान वाढण्यासाठी, मालकाने/भोगवटादाराने जोडपत्रामध्ये दिलेल्या सूचोप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात.

उपरोक्त इमारतीचे पुढील बांधकामाचे परिनिरीक्षण दिनांक रोजी किंवा त्यापूर्वी करण्यात येईल. "

किंवा

"मो/आम्ही प्रमाणित करित आहे/आहोत की, उपरोक्त इमारतीमध्ये मानवी वस्तीकरिता राहण्यास योग्य अशा उपाययोजना करणे आवश्यक आणि मो/आम्ही याद्वारे शिफारस करतो की, इमारत बांधकामदृष्ट्या सुरक्षित करण्याकरिता सहा महिन्यांच्या आत, पुढील दोघनिवारक उपाययोजना हाती घेण्यात याव्यात :—

- (१)
- (२)
- (३)

किंवा

मो/आम्ही प्रमाणित करित आहे/आहोत की, उपरोक्त इमारत बांधकामदृष्ट्या सुरक्षित किंवा स्थिर नाही आणि त्याची बांधकामविषयक स्थिती निम्निलेखी असून दुरुस्त्या आणि दृष्ट्या परबहणा या टप्प्यांपासून दृष्ट्या आहेत. म्हणून बांधकाम, मानवी वस्तीकरिता योग्य नाही आणि त्यातील सर्व भोगवटादाराना काढल्यानंतर इमारत पाडणे आवश्यक आहे. "

ठिकाण :

बांधकाम अभियंता
(शिक्क्यासह)

दिनांक :

नमूना "ख"

नियम ३(१) पहा।

बांधकाम सुस्थिती तपासणी अहवाल

मूळ प्रतिक प्रदानकर्त्याला अर्जासम. १९४९ च्या कलम २४(३) खालील तरतुदीनुसार उक्त इमारत किंवा जागा बांधकामाच्या परिनिरीक्षण करण्यासंबंधी दिनांक तेजी येथे असलेल्या इमारत कमांड चे मालक/भोगवटदार यांना उपरोक्तप्रमाणे बांधकामाचे परिनिरीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्यानुसार खालील सही करणारी व्यक्ती, निम्न संबंधित, न्याय्य तपासणी अहवाल पुढीलप्रमाणे सादर करील :

(१) उक्त इमारतीमधील किंवा जागेमधील बांधकामाचे स्वरूप/वर्ग पुढीलप्रमाणे :-

(एक) निवासी (क) ५ मजल्यांपेक्षा उंच
(ब) ५ मजल्यांपेक्षा

(दोन) वाणिज्यिक

(तीन) औद्योगिक

(चार) शैक्षणिक

(पाच) सभा

(सहा) इतर

(२) इमारत/जागा यांचे सर्वसाधारण/विशिष्ट स्थिती

(३) इमारत/जागा यांचे तपशील :-

(एक) मजल्यांची संख्या आणि असल्यास, तळघर

(दोन) बाहेर जागा या भागांची/जिन्यांची/उदाहनांची संख्या

(तीन) छत (सिलिंग)/स्तंभ (कॉलम)/तुळई (बीम)/फरशी (प्लॉरिंग)/सज्जा (बाल्कनी) यांचे तपशील

(चार) नळकरी (प्लंबिंग)/मलनिस्तारण

(पाच) वाहनविराम (पार्किंग)

(४) इमारतीचे/जागांचे स्थान

संबंधित रेखाचित्र जोडा.

(५) मालकाने/भोगवटदाराने इमारतीच्या नुकत्याच केलेल्या दुरुस्त्यांचे पूर्ववृत्त :-

(एक) संपूर्ण दुरुस्त्या पूर्ण झाल्या होत्या का ?

असल्यास कोणत्या वर्षी

(दोन) बांधकामविषयक दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या का ?

असल्यास, कोणत्या वर्षी

(तीन) करण्यात आलेल्या बांधकामविषयक दुरुस्त्यांचा सक्षिप्त तपशील

(चार) केवळ गच्चीचे जलनिरोधन (वॉटर प्रूफिंग) करण्यात आले होते का ?

असल्यास, कोणत्या वर्षी

(पाच) इमारतीच्या बाहेरील रंगाचे काम कोणत्या वर्षी करण्यात आले होते ?

(सहा) नळकरी व्यवस्था दुरुस्ती करण्यात आली होती का ?

असल्यास, कोणत्या वर्षी

(६) आवश्यकतेनुसार इमारतीचे/जागांचे पुढीलप्रमाणे विघातक नसलेली प्रयोगशाळा चाचणीसह तपशीलवार सर्वेक्षण करण्यात आले होते

(क)

(ख)

(ग)

(घ)

(७) निरीक्षण पुढीलप्रमाणे आहेत :-

७.१ इमारत (बाहेरील घटक)

(क) बांधकाम आरसीसी किंवा भार असलेले आहे का ?

(ख) पुढील गांष्टींची स्थिती :-

(एक) आर.सी.सी.स्तंभ (कॉलम्स) :-

(दोन) आर.सी.सी.तुळई (बीम्स)

(तीन) आर.सो.सो. बाल्फो

(चार) आर.सो.सो.सज्जा

(पाच) आर.सो.सो.पारमंडप (पांच)

(सहा) आर.सो.सो.लिनंदस

(सात) परिशोधन.

(ग) तुळधर :-

राष्ट्रची आणि आर.सो.सो. पारदोची स्थिती

(घ) स्टिल्ट भागाची स्थिती

(क) आर.सो.सो.स्तंभ (कोलास)

(ख) आर.सो.सो.तुळई (बोग्स)

(ग) आर.सो.सो.लादो (स्लेब)

(घ) पार्श्व बाजूमधील आर.सो.सो. चौकट आणि स्तंभाचा प्रकार

(ड) तुळई/स्तंभ सांघ्यातील भंगा

(च) दृश्य विसंपक

(छ) जोला/तलपूछ येथील परिशोधन

(ज) झिरपणे दिसून येणे आणि त्याचे परिणाम

(ड.) इमारतीच्या इतर घटकांची स्थिती :-

(एक) बाह्य बांधकाम (दगडकाम)

(दोन) बाह्य गिलावा

(तीन) बाह्य रंगकाम

(चार) नळकारी व निस्सारण (उदग्र)

(पाच) निचरा कुंडी/निचरा मार्ग

(सहा) वाहिनो

(च) जिना व उदाहन क्षेत्र :-

(एक) आर.सो.सो. स्तंभाची स्थिती

(दोन) आर.सो.सो. तुळईची स्थिती

(तीन) मध्यरमणा/रमणा लादोची स्थिती

(चार) आर.सो.सो. पारदोस स्थिती

(पाच) उद्वाहन विवर स्थिती

(सहा) सोपानकक्षाचे छत स्थिती

(सात) बांधकाम आणि गिलावा स्थिती

(आठ) रंगकाम स्थिती

(नऊ) उद्वाहन विवरातील गळती स्थिती

(ड) गच्ची क्षेत्र :-

(एक) पाण्याच्या आर.सो.सो. उपरी टाकीची स्थिती

(दोन) उद्वाहन यंत्र कक्षाच्या आर.सो.सो.स्थिती

(तीन) उद्वाहन यंत्र कक्षाचे बांधकाम आणि गिलावा यांची स्थिती

(चार) पाण्याच्या उपटाकोच्या गिलावाची स्थिती

(पाच) पाण्याच्या उपटाकीतून गळती होते किंवा कसे ?

(सहा) सोपानकक्षाच्या अंतरभागावरील निरीक्षण

(सात) कठड्याचे बांधकाम त्याचा गिलावा आणि गळती यावरील निरीक्षण

(आठ) बांधकाम आणि गच्चीचे लादो यांच्या सांघ्यावरील गळतीबाबतची निरीक्षण

(नऊ) गच्चीच्या जलनिरोधनाची स्थिती

(दहा) (गच्चीच्या) उताराची स्थिती

- (ज) सहाय्यभूत बांधकाम :-
 (एक) भाण्याच्या भूमिगत टाकीची स्थिती
 (दोन) पंपकक्ष स्थिती
 (तीन) फरसबंदी स्थिती
 (चार) आवार मित स्थिती
 (पाच) इलॅक्ट्रिक मीटरची खोली स्थिती
 (सहा) संस्थेचे कार्यालय स्थिती

७.२. इमारतीचे आंतरघटक :-

सदनिका/वेश्म यांची आंतर तपासणी (प्रत्येक सदनिका/वेश्म यांच्याकरिता स्वतंत्रपणे केलेली)

- (एक) भांगवटादाराचे नाव
 (दोन) सदनिका/वेश्म क्रमांक व मजला
 (तीन) आर.सी.सी. घटकांची स्थिती :-

- (क) स्तंभ
 (ख) तुळई
 (ग) लादी
 (घ) माळा
 (ङ) सज्जा
 (च) पारडोत

- (ड) स्तंभ आणि तुळईच्या सांध्याची जागा
 (ज) तुळई आणि लादीच्या सांध्याची जागा
 (झ) कोणत्याही खोलीच्या लादीमध्ये कोणतेही अवतलन आहे किंवा कसे ?
 (झ) झोल्याच्या बांधकामामध्ये, बांधकामावर भार पडत असल्याचे दिसणे
 (ट) अतिभार
 (ठ) अतिविशेष
 (ड) कोणत्याही आर.सी.सी. घटकाचा कोणताही भाग झिजला आहे किंवा कसे

(चार) इतर निरीक्षणे :-

- (क) भित्तीतून/लादीमधून होणारी गळती/दिसून येणारा ओलावा
 (ख) बांधकामाची स्थिती
 (ग) अंतर्गत गिलाव्याची स्थिती
 (घ) रंगकामाची स्थिती
 (ङ) प्रसाधनगृहांची स्थिती - चरच्या मजल्यावरून गळती होत असल्याच्या संदर्भात
 (च) खोल्यांमधील आणि प्रसाधनगृहांतील फरशांची स्थिती -
 (छ) कोणत्याही खोलीत आभासी छताची ध्यवस्था आहे काय ? ज्यामुळे त्या खोलीच्या छताची तपासणी करण्यात अडथळा येतो काय ?

(पाच) सदनिका/वेश्मच्या मालकाने स्वतंत्र पत्राद्वारे केलेल्या किंवा ही सदनिका/वेश्म यांची तपासणी सुरू असताना केलेल्या तक्रारीवरील निरीक्षणे

(सहा) उद्वाहन मित आर.सी.सी. किंवा स्तंभ तुळई बांधकाम :-

(सप्त) वर समाविष्ट न केलेली इतर विशिष्ट निरीक्षणे:-

(८) बांधकामाच्या तपासणीवरून असे उघडकीस आले की,

(क) सदर इमारत/जागा ही मानवी वस्तीसाठी योग्य आहे/नाही.

(ख) सदर इमारत/जागा खालीलप्रमाणे बांधकामांची भर घेतल्यानंतर/त्यात फेरफार केल्यानंतर मानवी वस्तीसाठी योग्य ठरले :-

- (एक)
 (दोन)
 (तीन)

(९) बांधकामाची पुढील परिनिरीक्षण दिनांक रोजी किंवा त्यापूर्वी करणे आवश्यक आहे.

ठिकाण :

दिनांक :

नोंदणीकृत बांधकाम अभियंता
 (शिक्क्यासह).

नमुना "ग"
| नियम ३(२) पहा |

नोंटीस क्र.

दिनांक :

प्रति,

मालक / भोगवटादार

ज्याअर्थी, येथे स्थित असलेल्या नावाने ओळखल्या जाणा-या इमारतीचे आपण मालक/भोगवटादार, आहात व ती इमारत यथांचितरीत्या आपल्या ताब्यात आहे आणि,

(एक) महानगरपालिकेने, तिचे समाप्ती प्रमाणपत्र दिल्याच्या, किंवा

(दोन) कलम २६३ अन्वये इमारतीचा भोगवटा करण्यास परवानगी दिल्याच्या, किंवा (तीन) तिच्या बांधकाम क्षेत्रापैकी किमान ५०% इतक्या क्षेत्राचा प्रत्यक्ष, भोगवटा केल्याच्या दिनांकापासून ३० वर्षांचा कालावधी समाप्त झाला आहे,

आणि ज्याअर्थी, आपण नियुक्त केलेल्या नोंदणीकृत बांधकाम अभियंत्याने आपल्या मालकीच्या / आपल्या ताब्यात असलेल्या इमारतीची तपासणी केली आहे व इमारतीचे बांधकाम सुस्थितीत राखण्यासाठी पुढील दोषनिवारण दुरुस्त्या करण्याची शिफारस केली आहे :-

१.

२.

३.

त्याअर्थी, आता, बांधकाम अभियंत्याने शिफारस केल्यानुसार इमारतीची बांधकाम सुस्थिती राखण्यासाठी आवश्यकतेचे समाधान होईपर्यंत, उपरोक्त प्रमाणे दोषनिवारक दुरुस्त्या, ही नोंटीस मिळाल्याच्या दिनांकापासून महिन्यांच्या आत करण्याचे फर्माविण्यात येत आहे.

सही

(नोंटीस बजावण्यात आली.) यांच्यावर

दिनांक

वेळ

(५८)

नमुना "घ"
[नियम ३(३) पहा.]
तगुलीची नोटीस

नोटीस क्रमांक :

दिनांक :

प्रति,

मालक/भोगवटादार

ज्याअधी आपण येथे स्थित असलेल्या भावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीचे मालक/भोगवटादार आहात आणि जिचा आपण यथोचितरीत्या भोगवटा करीत आहात आणि,
(एक) महानगरपालिकेने समाप्ती प्रमाणपत्र दिल्याच्या, किंवा
(दोन) कलम २६३ अन्वये इमारतीचा भोगवटा करण्यास परवानगी दिल्याच्या किंवा
(तीन) तिच्या बांधकाम क्षेत्रापेकी किमान ५०% इतक्या क्षेत्राचा प्रत्यक्ष भोगवटा केल्याच्या दिनांकापासून, ३० वर्षांचा कालावधी समाप्त झाला आहे.

ज्याअधी, क्रमांक अन्वये यापूर्वी दिलेल्या नोटिशीद्वारे इमारतीची बांधकाम सुस्थिती राखण्यासाठी, बांधकाम अभियंत्याने शिफारस केल्यानुसार सदर नोटीस प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून महिन्यांच्या आत, आयुक्ताचे समाधान होईपर्यंत, आपल्याला दोषनिवारक दुरुस्त्या करण्याबाबत फर्माविण्यात आले होते.

तथापि, आपण नोटिशीत करारनिविष्ट केलेल्या कालावधीत इमारतीची बांधकाम सुस्थिती राखण्यासाठी उक्त दोषनिवारक दुरुस्त्या करण्यात आपण कसूर केली आहे.

आणि ज्याअधी, आयुक्तांनी आपल्या इमारतीचे आवश्यक ते दोषनिवारक दुरुस्त्यांचे काम, महानगरपालिका निधीमधून, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ याच्या कलम २६५ अ. च्या पोट-कलम (६) मधील तरतुदीनुसार, इमारत बांधकाम सुस्थिती राखण्यासाठी एक रुपये इतका खर्च करून, केले आहे.

म्हणून, याद्वारे आपणास विनंती करण्यात येत आहे की, वरील बांधकामावर झालेल्या खर्चापोटी, आपण, महानगरपालिकेस रु. इतकी रक्कम, ही नोटीस प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत, प्रदान करावी. तसे करण्यात कसूर केल्यास हा खर्च, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ याच्या कलम २६५ अ. मधील पोट कलम (६) खालील तरतुदीनुसार, मालमत्ता कराच्या पकबाकीप्रमाणे आपल्याकडून वसूल करण्यात येईल.

..... यांच्यावर नोटीस बजावण्यात आली.

सही

सही

दिनांक

वेळ

नमुना " ड "

[नियम ५(१) म्हा]

बांधकाम अभियंता म्हणून नोंदणीसाठी अर्ज

पासपोर्ट
आकाराचे
छायाचित्र

प्रति,
आयुक्त,

महानगरपालिका, यांस,

विषय - बांधकाम अभियंता म्हणून नोंदणीसाठी अर्ज
संदर्भ -

माननीय महोदय,

मो, खाली सही करणार, श्री.

बांधकाम अभियंता, म्हणून, नोंदणीसाठी अर्ज करित आहे.

माझी वैयक्तिक माहिती पुढीलप्रमाणे आहे :-

- (१) संपूर्ण नाव :
- (२) पत्ता व दूरध्वनी क्रमांक :
- (३) शैक्षणिक अर्हता :
- (४) अनुभव :

माझी वरीलप्रमाणे नोंदणी करण्यात यावी, अशी मी आपणांस विनंती करित आहे. मी आपल्या कार्यालयाच्या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करीन.

आपला वि चास,

(.....)

- सहपत्रे : (१) शैक्षणिक अर्हतेच्या सत्य प्रती
(२) अनुभव प्रमाणपत्राच्या सत्य प्रती
(३) प्रकल्प हाताळण्याची सूची.

नमूना " २ "

विषय (२) []

नोंरणी क्रमांक

महानगरपालिका कार्यालय दिनांक

बांधकाम अभियंत्याचे नाव

पत्ता

दुरुवने क्रमांक

बांधकाम अभियंत्याची
नमूना स्यासरी.

बांधकाम
अभियंत्याचे
छापाचित्र

असे प्रमाणित करण्यात येते आहे की, वरील बांधकाम अभियंता हा, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ याच्या कलम २६५ अ च्या प्रयोजनांकरिता पर्यंतच्या कालावधीकरिता महानगरपालिकेकडे यथाचिंतरोत्या नोंदपीकृत आहे.

महानगरपालिका आयुक्त.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

आ. आ. जिबने,
शासनाचे उप सचिव.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 8th July 2011

NOTIFICATION

BOMBAY PROVINCIAL MUNICIPAL CORPORATIONS ACT, 1949.

No.MMC. 2010/CR 5/UD-32(1). In exercise of the powers conferred by section 156A read with section 265A of the Bombay Provincial Municipal Corporations Act, 1949 (Bombay LIX of 1949), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules, the same having been previously published as required by sub-section (2) of the section 156A, as follows, namely:—

1. *Short title.*—These rules may be called the Bombay Provincial Municipal Corporations (Structural Examination of Buildings) Rules, 2011.

2. *Definitions.*—(I) In these rules, unless the context otherwise requires,—

- (a) "Act" means the Bombay Provincial Municipal Corporations Act, 1949 (Bomb. LIX of 1949);
- (b) "Form" means a form appended to these rules;
- (c) "section" means a section of the Act;
- (d) "Structural Engineer" means the Structural Engineer registered with the Corporation.

(II) The words and expressions used in these rules but not defined herein shall have the same meanings as respectively assigned to them in the Act.

3. *Structural examination of buildings.*—(1) The Structural examination of a building to be carried out through the Structural Engineer as provided in section 265A of the Act, shall involve verification of the stability of the building from the point of view of structural safety after taking suitable tests including non-destructive tests, and examination of the record thereof. A Structural Engineer shall issue a 'Structural Stability Certificate' in Form 'A' along with an Inspection Report in Form 'B'.

(2) In case the Structural Stability Certificate submitted as per Form 'A' under sub-rule (1) above recommends any corrective repairs for securing the structural safety of the building, the Commissioner shall issue a notice in Form 'C' to the owner or occupier of the building to carry out such corrective repairs, under the supervision of a Structural Engineer and to his satisfaction, within the period mentioned in such notice.

(3) If the owner or occupier of the building fails to carry out the corrective repairs within the period mentioned in notice issued under sub-rule (2) above, the Commissioner shall take necessary steps to carry out the corrective repairs by appointing a Structural Engineer. The demand notice in Form 'D' towards cost of repairs so incurred shall be issued to the owner or occupier of the building.

4. *Qualification and Eligibility Criteria for registration as a Structural Engineer.*— No person shall be eligible to be registered with the Corporation as a Structural Engineer for the purposes provided in section 265A of the Act read with rule 3, unless he,—

(a) holds a degree in Civil Engineering from any recognized Indian or Foreign University or Chartered Engineer or Associated Member in Civil Engineering Division of Institution of Engineers in India; and

(b) possesses minimum three years' experience in structural engineering practice with designing and field work:

Provided that, experience of three years stipulated in sub-rule (b) may be relaxed to,—

(i) two years in case of a person who possesses a post graduate degree from any recognized Indian or Foreign University in the branch of Structural Engineering; and

(ii) one year in case of a person who holds a Doctorate in Structural Engineering.

5. *Registration of Structural Engineers.*—(1) An application for registration as a Structural Engineer shall be made by a person having qualification and eligibility criteria as mentioned in rule 4, to the Corporation in Form 'E'.

(2) The Commissioner shall, after scrutiny of the application, grant a Registration Certificate in Form 'F' to a person to work as a Structural Engineer. The Registration Certificate shall be valid for three years from the date of issue. The Registration Certificate may be renewed thereafter.

(3) A Registration fee of Rs. 1000 shall be paid alongwith the application, which shall be non-refundable. A renewal fee of Rs.250 shall be paid at the time of renewal.

FORM 'A'

[See rule 3 (1)]

STRUCTURAL STABILITY CERTIFICATE

To,

Sub.— Structural examination under section 265A of the Bombay Provincial Municipal Corporations Act, 1949 in respect of building No. situated at

Ref.

I/We, the undersigned are Structural Engineers registered with the Municipal Corporation of for structural examination purpose having Registered No. valid till

I/We have been appointed as Structural Engineers by Shri, the owner/occupant of the aforesaid building No., situated at on the land bearing of to carry out the structural examination of the building as provided under section 265A of the Bombay Provincial Municipal Corporations Act, 1949 ;

I/We have carried out the structural examination of the aforesaid building as per the procedure elaborated in the accompanying Inspection Report. I/We do hereby certify that I/We have personally visited and checked all the structural components of the building.

On the basis of the examination and verification of the building and as required under provisions of section 265A of the Bombay Provincial Municipal Corporation Act, 1949, I/We submit the following certificate :-

" I/We certify that the aforesaid building is structurally completely safe and stable. There is no necessity of any repairs at this stage. The structure is fit for human habitation. However, preventive measures as listed in the Annexure shall be undertaken by the owner/ occupiers in order to enhance the life of the building.

The next structural examination of the aforesaid building shall be carried out on or before

OR

" I/We hereby certify that the aforesaid building requires repairs so as to remain fit for human habitation and I/We hereby recommend that the following corrective repairs be taken within a period of six months in order to make the building structurally safe.

- (1)
- (2)
- (3)

OR

" I/We certify that the aforesaid building is not structurally safe or stable and its structural condition has deteriorated beyond the stage of economic repairs. The structure is not, therefore, fit for human habitation and needs to be demolished after clearing it of all the occupants therein. "

Place :

Date :

Structural Engineer
(With Seal)

८५१

FORM 'B'

[See rule 3(1)]

STRUCTURAL STABILITY INSPECTION REPORT

Pursuant to the appointment of the undersigned for carrying out the structural examination under section 265A of the Bombay Provincial Municipal Corporations Act, 1949, the undersigned has inspected the building situated at and has recorded his findings as follows:—

1. The type/class of occupancy in the said building or premises is as under:—

- (i) Residential—
 - (a) High Rise above 5 storeys
 - (b) upto 5 storeys
- (ii) Commercial
- (iii) Industrial
- (iv) Educational
- (v) Assembly
- (vi) Others

2. General/particular condition of the building /premises.

3. Particulars of the building / premises:—

- (i) Number of storeys and basement, if any.
- (ii) Number of exits/ staircases/lifts.
- (iii) Details of ceiling /columns / beams / flooring / balconies.
- (iv) Plumbing / Drainage.
- (v) Parking.

4. Location of the building / premises.

append the relevant sketch

5. History of recent repairs to the buildings carried out by the owner/occupier:—

- (i) Whether complete repairs were done? If yes, in which year
- (ii) Whether structural repairs were done? If yes, in which year
- (iii) Short description of Structural repairs done
- (iv) Whether only terrace water proofing was done? If yes, in which year
- (v) In which year external painting to the building was done
- (vi) Whether plumbing system was repaired? If yes, in which year

6. As required, detailed survey was carried out along with the following non-destructive/laboratory tests for the building / premises:—

- (a)
- (b)
- (c)
- (d)

7. The observations are as below:—

7.1. Building (External Components)

(A) Whether structure is RCC or load bearing.

(B) Condition of,—

- (i) R.C.C. Columns
- (ii) R.C.C. Beams
- (iii) R.C.C. Balconies
- (iv) R.C.C. Chajjas
- (v) R.C.C. Porch
- (vi) R.C.C. Linets
- (vii) Settlement

(C) Basement :-

Condition of Raft and R.C.C. Pardi

(D) In still portion, condition of,

(a) RCC Columns

(b) RCC Beams

(c) RCC Slab

(d) RCC frame and tying of columns in lateral directions

(e) Cracks in beam / column Junction

(f) Deflection noticed

(g) Settlement in foundation / floor

(h) Seepage noticed and its effects

(E) Condition of other Building components

(i) External Masonry

(ii) External Plaster

(iii) External Paint

(iv) Plumbing and Drainage

(Vertical)

(v) Drainage Chambers / Lines

(vi) Ducts

(F) Staircase and lift area :-

Condition of,-

(i) RCC Columns

(ii) RCC Beams

(iii) Mid landing/ Landing slabs

(iv) R.C.C. Pardi

(v) Lift well

(vi) Roof of staircase cabin

(vii) Masonry and plaster

(viii) Paint

(ix) Leakages in lift well

(G) Terrace Area :-

(i) Condition of RCC Over Head Water Tank

(ii) Condition of RCC of Lift Machine Room

(iii) Condition of masonry and plaster of Lift Machine Room

(iv) Condition of plaster of OIWT

(v) Whether leakages noticed through OIWT

(vi) Observations on staircase cabin from inside

(vii) Observation on parapet masonry, its plaster and leakages

(viii) Observation about leakages at the junction of masonry and terrace slab top

(ix) Condition of water proofing of terrace

(x) Condition of spouts

(II) Ancillary structures :-

Condition of :-

- (i) Underground Water Tank
- (ii) Pump Room
- (iii) Paving
- (iv) Compound wall
- (v) Electrical meter room
- (vi) Society's office

7.2. Internal Building Components

Inspection of Flat / Apartment from inside
(Separate for each flat / apartment)

(i) Name of Occupier :

(ii) Flat/Apartment No. and floor :

(iii) Condition of RCC members :

(a) Columns :

(b) Beams :

(c) Slab :

(d) Lofts :

(e) Balconies :

(f) Pardis :

(g) Column and Beam junctions :

(h) Beam and slab junction :

(i) Whether any sag is noticed in slab of any room :

(j) Sings of masonry taking load in Structural frame :

(k) Overloading :

(l) Excessive Deflection :

(m) Whether any corrosion is noticed in any RCC member

(iv) Other observations :

(a) Leakage/dampness noticed through walls/slabs :

(b) Condition of masonry :

(c) Condition of internal plaster :

(d) Condition of paint :

(e) Condition of toilets - in respect of leakages from the upper floor :

(f) Condition of flooring in rooms and toilets :

(g) Whether any false ceiling is provided in any room which obstructed inspection of ceiling of that room :

(v) Observations on the complaint(s) made by flat/apartment owner *vide* separate letter(s) or during inspection of this flat/apartment :

(vi) Lift Wall R.C.C. or Column-Beam Structure

(vii) Other specific observations which are not covered above

8. The structural examination carried out reveals that--

(A) the building / premises is fit /not fit for the human habitation ; or

(B) the building / premises would become fit for human habitation after the following remedial measures/structural additions /alterations are carried out :--

(i)

(ii)

(iii)

9. The next Structural examination is required to be carried out on or before

Place :

Date :

Structural Engineer
(With Seal)

Cy/2

FORM 'C'

[See rule 3(2)]

Notice

Date

Notice No.

To,

The Owner / Occupier

Whereas you are the owner/occupier of the building known as situated at which is duly occupied and whereas a period of 30 years has expired from the date of,—

- (i) issue of its Completion Certificate by the Corporation; or
- (ii) issue of permission to occupy a building under section 263; or
- (iii) physical occupation of at least 50% of its built-up area;

And whereas the registered Structural Engineer appointed by you has examined the building owned/occupied by you and recommended the following corrective repairs for securing the structural stability of the building:—

- 1.
- 2.
- 3.

Now, therefore, I hereby call upon you to carry out the aforesaid corrective repairs for securing the structural stability of the building, as recommended by the Structural Engineer, to the satisfaction of the Commissioner, within a period of from the date of receipt of this notice.

Signature

Notice served upon

Signature

Date

Time

FORM 'D'

[See rule 3(3)]

DEMAND NOTICE

Notice No.

Date

To,
The Owner / Occupier

Whereas you are the owner/occupier of the building known as situated at which is duly occupied and whereas a period of 30 years has expired from the date of,—

- (i) issue of its Completion Certificate by the Corporation; or
- (ii) issue of permission to occupy a building under section 263; or
- (iii) physical occupation of at least 50% of its built-up area;

Whereas, by a previous Notice No. you were called upon to carry out corrective repairs as recommended by the Structural Engineer for securing structural stability of the building within months from the date of receipt of the notice to the satisfaction of the Commissioner. However, you have failed to carry out the said corrective repairs for securing the structural stability of the building within the period specified in the notice;

And whereas the Commissioner has therefore carried out the required corrective structural repairs to your building entirely through municipal funds as per the provision of sub-section (6) of section 265A of the Bombay Provincial Municipal Corporations Act, 1949 for securing structural stability of the building and has incurred a total expenditure of Rs.

Therefore, you are hereby requested to make payment of Rs. to the Corporation towards the expenditure incurred on the above work, within a period of 30 days from the date of receipt of this notice, failing which the expenditure will be recovered as an arrears of the property tax as per the provision of sub-section (6) of section 265A of the Bombay Provincial Municipal Corporations Act, 1949.

Signature

Notice served upon

Signature

Date

Time

FORM 'F'

[See rule 5(2)]

REGISTRATION CERTIFICATE

Registration No.

Office of Municipal Corporation Dated

Structural Engineer's Name :

Address :

Telephone No. :

Specimen Signature of
Structural Engineer.

Photograph of
the Structural
Engineer

This is to certify that the Structural Engineer hereinabove is duly registered with the Municipal Corporation for a period upto for the purpose of structural examination of buildings as provided under section 265A of the Bombay Provincial Municipal Corporations Act, 1949.

Commissioner,
Municipal Corporation,

By order and in the name of the Governor of Maharashtra,

A. S. JIWANE,
Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI PARSHURAM JAGANNATHI GOSAVI, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR: SHRI PARSHURAM JAGANNATHI GOSAVI.